

“सौर ऊर्जीकरण करण्यासाठी वीज वितरण प्रणाली बळकट करणे व शेतकऱ्यांच्या कृषीपंपास पारंपारीक पध्दतीने वीज जोडणी देणे” या करिता Asian Development Bank (ADB) कडून महावितरण कंपनीस कर्ज या योजनेंतर्गत स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक : लेखाशिर्ष-२०२३ / प्र.क्र.४५६ / ऊर्जा-५

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ३१ जानेवारी, २०२५

वाचा:- शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४५६/ऊर्जा-५, दि.१५/०३/२०२४

प्रस्तावना:

महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ लाख कृषी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या विद्युत पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २२% ऊर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने सदर वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सध्या शेतकऱ्यांना चक्रीय पध्दतीने दिवसा व रात्री वीजपुरवठा केला जातो. अशाप्रकारे वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची खूप गैरसोय होते, रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना वन्य प्राणी, साप चावणे, इत्यादी धोक्यांचा सामना करावा लागतो, या समस्या सोडविण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असते.

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी साधारणपणे १.०० ते १.२५ लाख एवढ्या कृषीपंपाची मागणी असून नवीन वीज जोडण्या जेष्ठता यादीप्रमाणे देण्यात येतात. राज्यात ३१.११.२०२३ पर्यंत कृषीग्राहकांची संख्या ४८.१६ लाख इतकी आहे.

“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY-२.०)” या राज्यशासनाच्या flagship योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पारंपारीक पध्दतीने “वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणे व कृषीपंपांना त्वरीत वीज जोडणी देणे” या योजनेस व त्याकरिता Asian Development Bank (ADB) कडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने महावितरण कंपनीस कर्ज निधी देण्याच्या प्रयोजनासाठी मागणी क्र. के-११, मुख्य लेखाशिर्ष ६८०१- वीज प्रकल्पांकरिता कर्ज अंतर्गत स्वतंत्र नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासन निर्णय दि.१५.३.२०२४ अन्वये “सौर ऊर्जाकरण करण्यासाठी वीज वितरण प्रणाली बळकट करणे व शेतकऱ्यांच्या कृषीपंपास पारंपारिक पद्धतीने वीज जोडणी देणे” या योजनेस व त्याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्राप्त कर्ज निधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस देण्याकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशिश उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) कर्ज महावितरणला वितरीत करण्यासाठी खर्चाचे लेखाशिश :-

इंग्रजीत	मराठीत
Demand No. K-11	मागणी क्र. -के-११
Major Head-6801 Loans for Power Projects	मुख्य लेखाशिश -६८०१ वीज प्रकल्पांसाठी कर्ज
Sub Major Head- 00	उप मुख्य लेखाशिश - ००
Minor Head-190, Loans to Public Sector and Other Undertakings	गौण शिश - १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना कर्ज
Group Head-(03) Strengthening of Power distribution System for solar power generation and traditional power connection to agricultural pumps.	गट शिश - (०३) सौर ऊर्जाकरण व कृषीपंपांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडणीसाठी वीज वितरण प्रणाली बळकट करणे.
Sub Group Head-(03) (02) Loan to Maharashtra State Electricity Distribution Company for solar power generation and traditional power connection to agricultural pumps by Asian Development Bank (Scheme) (6801 0736)	उपगट शिश - (०३)(०२) सौर ऊर्जाकरण व कृषीपंपांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडणीसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला कर्ज (कार्यक्रम)(६८०१०७३६)
Object- 55, Loans and Advances	उद्दिष्ट- ५५, कर्ज व आगाऊ रकमा

ब) महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसाठी जमेचे लेखाशिश :-

इंग्रजीत	मराठीत
Major Head - 6801 Loans for Power Projects	मुख्य लेखाशिश-६८०१ वीज प्रकल्पांसाठी कर्ज
Sub Major Head- 00	उप मुख्य लेखाशिश- ००
Minor Head-190, Loans to Public Sector and Other Undertakings	गौण शिश- १९०, सार्वजनिक क्षेत्रे व इतर उपक्रम यांना कर्ज
Group Head- (03) Strengthening of Power distribution System for solar power generation and traditional power connection to agricultural pumps.	गट शिश- (०३) सौर ऊर्जाकरण व कृषीपंपांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडणीसाठी वीज वितरण प्रणाली बळकट करणे.
Sub Group Head- (03)(02) Loan to Maharashtra State Electricity Distribution Company for solar power generation and traditional power connection to agricultural pumps by Asian Development Bank (6801 520101)	उप गट शिश- (०३)(०२) सौर ऊर्जाकरण व कृषीपंपांना पारंपारिक पद्धतीने वीज जोडणीसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला कर्ज (६८०१५२०१०१)

क) महावितरणकडून करण्यात येणाऱ्या व्याजाच्या परतफेडी साठी जमेचे लेखाशिर्ष :-

इंग्रजीत	मराठीत
Major Head- 0049 Interest Receipts	मुख्य लेखाशिर्ष- ००४९ व्याजाच्या जमा रकमा
Sub Major Head- 04, Interest Receipts of State/Union Territory Governments With Legislature	उप मुख्य लेखाशिर्ष- (०४), राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा
Minor Head- 190 Interest from Public Sector and Other Undertaking	गौण शिर्ष- १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रम यांच्याकडून व्याज
Group Head- (01) Interest from Public Sector and Other Undertaking	गट शिर्ष- (०१) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रम यांच्याकडून व्याज
Sub Group Head- (01) (45) Interest on Loan given by Asian Development Bank to Maharashtra State Electricity Distribution Company (0049 526101)	उप गट शिर्ष- (०१)(४५) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळालेल्या कर्जावरील व्याज (००४९ ५२६१०१)

३. हा शासन निर्णय, नियोजन विभाग अनौ.सं.क्र. २४३/का-१४६१, दि.१३/०८/२०२४ महालेखापाल कार्यालयाचा अनौ. सं.क्र. ख.वि/चा-१/उद्योग, ऊर्जा तथा कामगार विभाग/यू ओ आर- १८९/२०२४-२५/१५६४, दि.२७/११/२०२४ व वित्त विभागाचा अनौ.सं.क्र. निरंक/अर्थ-१४, दि.१५/०१/२०२४ अन्वये सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०१३११२४१३८९५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ना.श्री.कराड)
शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई- ३२
३. मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण), यांचे प्रधान सचिव
४. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई- ३२
५. विधान परिषद सभापती/ उप सभापती यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ, मुंबई-३२
६. विधानसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ, मुंबई-३२
७. सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, मुंबई-३२
८. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
९. मा. मंत्री (अपारंपारिक ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ३२
१०. मा.राज्यमंत्री (ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ३२
११. मा. सर्व मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई- ३२
१२. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

१३. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२
१४. अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२
१५. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१६. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१७. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई.
१८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
१९. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षण)-२ महाराष्ट्र, नागपूर.
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२१. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
२२. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
२३. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
२४. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
२५. उप सचिव /सह सचिव (कोषा-प्रशा) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२६. उप सचिव / सह सचिव (अर्थबळ) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२७. उप सचिव /सह सचिव (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई.
२८. सह सचिव (ऊर्जा विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
२९. कक्ष अधिकारी (रोख शाखा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३०. कक्ष अधिकारी (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३१. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.
३२. निवड नस्ती (ऊर्जा-५), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.